

Sharda Cropchem Limited

Tel. : +91 22 66782800
FAX : +91 22 66782828 / 66782808
E-mail : office@shardaintl.com
Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W),
Mumbai - 400056, India.
www.shardacropchem.com



ISO 9001: 2015 Reg. No: 702949
CIN: L51909MH2004PLC145007



October 27, 2021

To,
BSE Limited
The Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement of Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2021.

The Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2021 have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on October 26, 2021.

The same was published in the following newspapers on October 27, 2021:-

- 1) "The Economic Times", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Maharashtra Times", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

Yours truly,
For SHARDA CROP CHEM LIMITED

JETKIN GUDHKA
COMPLIANCE OFFICER



Encl: as above

FB's Algorithms Increasingly in Sights of American Lawmakers

Bloomberg

Washington: US lawmakers investigating how Facebook and other online platforms shape users' world views are considering new rules for the artificial intelligence programs blamed for spreading malicious content.

This legislative push is taking on more urgency since a whistleblower revealed thousands of pages of internal documents revealing how Facebook employees know that the company's algorithms prioritising growth and engagement were driving people to more divisive and harmful content.

Every automated action on the internet — from ranking content and displaying search recommendations or showing ads — is controlled by computer code written by engineers. Some of these algorithms take simple inputs like words or video quality to show certain outputs, while others take more complex intelligence to learn more about people and user-generated content, resulting in more personalised sorting.

Both Republicans and Democrats agree there should be some accountability for such companies, even though Section 230 of the 1996 Communications Decency Act provides broad legal immunity for online platforms.

While there has been some consensus around updated privacy rules and tech-focused antitrust bills, two week-long recesses next month and fiscal deadlines looming in December mean there is precious little time for concrete action this year.

IRB Infrastructure to Raise ₹5,347 cr via Pref Issue Route

Rachita Prasad @timesgroup.com

Mumbai: IRB Infrastructure Developers (IIDB) will raise ₹5,347 crore through a preferential allotment of shares to a subsidiary of Spanish infrastructure company Ferrovial SA and an affiliate of Singapore's sovereign wealth fund GIC. The Mumbai-headquartered company said on Tuesday.

The transaction, among the largest equity fundraising by a listed infrastructure company in India, will help IRB deleverage its balance sheet and have access to new growth capital to participate in new projects and the government's ambitious asset monetisation plan, chairman Virendra Mishra told ET.

"In the last few years, we have acquired large assets and now we have great visibility of opportunity as the government is looking to monetise the infrastructure and the model concession agreement. There is a renewed vigour to relook at BOT (build-operate-transfer) projects," Mishra said.

"We wanted to deleverage the balance sheet and have significant growth options that's why we have got these long term investors," he added.

Retrieved, through its subsidiary Citra INR Investments BV, would invest up to ₹1,000 crore in IRB. Citra will own up to a 24.9% stake in the company after the investment. GIC through its affiliate would invest ₹1,167 crore for a stake of up to 16.9%. Mishra's stake in the company will reduce to 34%, but he will continue to have the management control. The two transactions are subject to execution of definitive documents, approval of IRB shareholders, receipt of regulatory and lenders' approvals and satisfaction of customary condition precedents.

Dr Lal PathLabs Buys Suburban Diagnostics in an All-cash Deal

Our Bureau

Mumbai: Dr Lal PathLabs (LPL) has acquired Suburban Diagnostics in an all-cash deal for an enterprise value of ₹25 crore and a cap of ₹1,150 crore, the company said in regulatory filings on Tuesday.

ET was the first to report about the deal to sell Suburban on June 17. The development comes amid consolidation and heightened investor interest in the diagnostics sector due to the Covid-19 pandemic, with new-age online pharmacy company PharmEasy buying 66% in listed diagnostics chain Thyrocare in June.

As per the filings to the bourses, LPL said it had paid ₹8.6x of FY22 audited Earnings Before Interest, Taxes Depreciation and Amortisation (EBITDA) of Suburban as a valuation matrix for the acquisition.

The Mumbai-based diagnostics chain, backed by Sequoia Capital, was put on the block earlier this year and had received bids ranging from ₹600 crore to ₹1,200 crore, ET reported in June.

Suburban Diagnostics has seen business jump since the pandemic's onset last year.

While other pathological tests declined, Covid-19-related testing and home collections have registered a major increase. For the financial year ended March 31, Suburban's revenues stood at ₹294 crore with EBITDA of ₹57.6 crore.

In its filings, LPL said the deal would be funded through its existing cash reserves.

"Western India region is a strategic priority for LPL. Suburban Diagnostics is a platform acquisition for LPL. A platform to leverage Suburban's strong consumer and medical brand recognition, wide network and professional management team to further accelerate its growth trajectory," the company said.

The acquisition gives LPL access to 41 laboratories and diagnostics centres (one of which is CAP accredited and five are NABL-accredited) and 150-collecting centres, it said.

Sanjay Arora, founder of Suburban Diagnostics, will join LPL as group medical director.

Ernst & Young acted as financial advisers and LPL Partners (formerly Luthra & Luthra, Law Offices) acted as legal advisors to LPL. Avendus Capital & Candor Partners acted as financial advisors and Phoenix Legal acted as legal advisor to Suburban Diagnostics. In 2021, Sequoia Capital first invested ₹40 crore in Suburban and the VC fund has been drawing up an exit plan over the last few years. Suburban had explored several options including an IPO in the past, ET had reported.

Changing Hands

LPL had paid 18.5x of FY22 audited EBITDA of Suburban as a valuation matrix for acquisition.

Diagnosics chain, backed by Sequoia Capital, was put on the block earlier this year and had received bids ranging from ₹600 cr to ₹1,200 cr.

China's Ant Group may Execute Nearly 50% of ₹10,000-cr OFS in Paytm IPO

Fintech co set to hike offer size by ₹1,700 cr via OFS to ₹18,300 cr after Sebi approval

Digbijay Mishra @timesinternet.in

Bengaluru: China's Ant Group, the largest shareholder in Paytm, is expected to execute nearly 50% of the secondary share sale through the offer for sale (OFS) in the upcoming initial public offering (IPO) of the fintech firm, sources aware of the matter said.

Paytm, backed by Japan's SoftBank and China's Alibaba, has also finalised plans to increase total IPO size by another ₹1,700 crore, taking the total to ₹18,300 crore (around \$2.5 billion).

ET was first to report last week that Paytm would increase its IPO size by ₹1,000 crore, breaching the ₹1,000 crore mark. The increase of ₹1,700 crore will be fully through OFS; the primary capital raise component will remain unchanged at ₹1,600 crore, people briefed on the matter said. "This means Ant Group, which owns a little over 29% in the Noida-based company, would sell shares worth up to around ₹5,000 crore, bringing its holding to below 25% in One97 Communications, the parent firm of Paytm."

Paytm received approval from capital markets regulator, the Sebi, for the IPO and is expected to file its RHP over the coming days to reflect the increase in issue size. It is looking at a public market listing-bid as one of the largest IPOs in at least a decade — by mid-2022, it is expected to report on July 16 that Ant Group was looking to sell about 5% in Paytm.

Alibaba separately owns around 7% in the fintech firm. SoftBank, Elevation Capital and Paytm founder Vijay Shekhar Sharma will be among other shareholders. The stakes of their stake in the ₹18,300 crore OFS. Ant's dilution of its stake to below 25% is also necessary as the payments firm is listing as a professionally managed company.

Samsung's Lee Fined over Illegally Using Anaesthetic Drug Propofol

Soonil: Samsung's de facto chief Lee Jae-yong was fined 70 million won (about \$60,000) on Tuesday for illegally using the anaesthetic drug propofol, about two months after he was released on parole over a separate corruption case.

Samsung, has been involved in a series of corruption cases lately. AP

Lee, who is the third-generation heir of South Korea's biggest company, Samsung, has been involved in a series of corruption cases lately. AP

A Bigger Slice of Pie

Primary capital raise component to remain unchanged at ₹1,600 crore

\$20-22 billion valuation Paytm is likely to be looking at

Ant's dilution of its stake to below 25% is necessary as per regulations

Paytm's IPO comes amid a slew of co-going public

INCREASED INTEREST IN IPO LISTINGS IS DRIVEN BY ABUNDANCE OF LICUOUSLY WEALTHY GLOBAL INVESTORS

IRB Infrastructure to Raise ₹5,347 cr via Pref Issue Route

Rachita Prasad @timesgroup.com

Mumbai: IRB Infrastructure Developers (IIDB) will raise ₹5,347 crore through a preferential allotment of shares to a subsidiary of Spanish infrastructure company Ferrovial SA and an affiliate of Singapore's sovereign wealth fund GIC. The Mumbai-headquartered company said on Tuesday.

The transaction, among the largest equity fundraising by a listed infrastructure company in India, will help IRB deleverage its balance sheet and have access to new growth capital to participate in new projects and the government's ambitious asset monetisation plan, chairman Virendra Mishra told ET.

"In the last few years, we have acquired large assets and now we have great visibility of opportunity as the government is looking to monetise the infrastructure and the model concession agreement. There is a renewed vigour to relook at BOT (build-operate-transfer) projects," Mishra said.

"We wanted to deleverage the balance sheet and have significant growth options that's why we have got these long term investors," he added.

Retrieved, through its subsidiary Citra INR Investments BV, would invest up to ₹1,000 crore in IRB. Citra will own up to a 24.9% stake in the company after the investment. GIC through its affiliate would invest ₹1,167 crore for a stake of up to 16.9%. Mishra's stake in the company will reduce to 34%, but he will continue to have the management control. The two transactions are subject to execution of definitive documents, approval of IRB shareholders, receipt of regulatory and lenders' approvals and satisfaction of customary condition precedents.

IRM CALCUTTA

LONG DURATION PROGRAMMES

ADMISSIONS OPEN FOR ADVANCED PROGRAMME IN DATA SCIENCES - BATCH 5

DURATION: 1 YEAR

LIVE VIRTUAL CLASSROOM MODE

SUPERIOR & COMPREHENSIVE DATA SCIENCE PROGRAMME*

Now with this programme help you:

- Learn tools and techniques used for handling, managing, analysing and interpreting data
- Exposure to R, Python, SPSS, Modeler, Tableau, Oracle SQL, @Risk, Arena, Hadoop, etc.
- Contemporary, comprehensive & contextual curriculum
- Earn prestigious IRM Calcutta certification & Executive Education Alumni status

Eligibility: Grad / PG with 3+ years of work experience

Delivery: Live & interactive virtual classroom sessions

Classes: Saturdays 9:30 am to 12:30 pm & select Wednesdays 6:30 pm to 9:30 pm

Campus Module: 2 campus visits of 3 days each subject to Covid-19 guidelines

Fees: INR 4,48,000 (Incl Campus) + GST payable in 4 instalments

*Source: Analytics India Magazine

Programme commences Dec 2021

Call/Admission: +91 7428290710 or visit <https://www.irmcalcutta.com/IRMA-ADSD>

KMF Karnataka Cooperative Milk Producers' Federation Limited

KMF COMPLEX - DR MH MARGOWDA ROAD - BANGALORE - 560029 Phone: 26096832/22910 Fax: 080-25536165 E-mail: purchase@kmf.coop

IFT NO: KMF/PURE-Proc./Tender-348/2021-22 Date: 21.10.2021

TENDER NOTIFICATION
(THROUGH E-PROCUREMENT PORTAL)

The Karnataka Milk Federation, Bangalore invites tenders from eligible tenders for Supply of machinery to KMF member milk unions' details mentioned below:

Sl No.	Description of Item	Approx Qty	EMD (Rs.)
1	Supply, installation, testing and commissioning of MAP TABLE TOP machinery to KMF member milk unions	10 No.	Rs.4,62,500/-

Tender documents may download from e-procurement portal website <https://eproc.karnataka.gov.in> and also contact Help line No: Helpline No: 080-46010000 / 080-68948777

Date of commencement of Tender: 25.10.2021 onwards

Pre-Bid meeting: 29.10.2021 at 11.00AM

Last date for uploading tender: 08.11.2021 up to 5.00 PM.

Date of opening of Technical Tender: 11.11.2021 at 12.30 PM.

Date of Commercial Bid Opening: After technical bid evaluation.

Further details may be seen in the tender document.

FOR KARNATAKA CO-OPP. MILK FEDERATION LTD.,
Sd/-
DIRECTOR (PURCHASE)

FACT

THE FERTILISERS AND CHEMICAL TRADING LIMITED
(A Government of India Enterprise) Registered Office: E-Block Corporate Materials, PD Administration Building, Udaygandhi Road, 683 501, Kerala. Tel: 0484 2568233 / 2568267. Web: <http://www.fact.co.in> Email: ktm@fact.co.in

TENDER FOR SUPPLY OF ROCK PHOSPHATE

Enquiry No. MAT-RM-RR-L2 dated 27/10/2021

FACT requires 40000 MT +/- 10% of Rock Phosphate with minimum 31.75 % P2O5 content for arrival at Cochin port, India during 1st January - 10th January 2022.

Offers are invited from interested Manufacturers/Traders who may visit our website <http://www.fact.co.in> for details. Any change/extension to this tender will be informed only through our website and will not be published in newspapers.

Due date / Time for submission of Bids: 08/11/2021 - 14.00 Hrs IST. Sd/-
Director General
Deputy General Manager (Raw Materials)

U.P. CO-OPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD.

P-1, Rana Pratap Marg, Lucknow
Tel No. (0522) 261208, (0522) 2621910, Fax: (0522) 2627954

Online sealed bids are invited for the sale of effluent of Abnoid (REL/ENR) from Cooperative Distilleries of U.P. to reputed Distilleries of India, bonafide registered users to whom license has been issued by the Excise Department and approved traders holding valid license of Excise Department of the concerned State. Bidders can be uploaded upto 6.55 PM on 01.11.2021. Bidding will be opened at U.P. AM and Financial unit at 3.00 PM on 02.11.2021. Latest minimum EMD is Rs 80000/- EMD is valid for a quoted quantity of 100,000 BL. The rate at which EMD will increase will be Rs 2.00 per BL. Total quantity for sale of Abnoid is approximately 65.10 lac BL and Tender cost Rs. 2000/- + 18% GST (Non-refundable). The details for submission of sealed bids will be available on the e-tender PORTAL <http://bidder.upscf.co.in> and also on Tendering website www.upscf.co.in since 26.10.2021 at 6.55 PM. The Managing Director reserves the right to cancel any or all the bids without assigning any reason. The decision of the Managing Director shall be final and binding.

U.P. CO-OPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD.
MANAGING DIRECTOR

Government of India

Ministry of Heavy Industries (MHI)

Request for Proposal (RFP)

Production Linked Incentive (PLI) Scheme

National Programme on Advanced Chemistry Cell (ACC) Battery Storage

MHI, Government of India has released RFP for inviting bidders under the PLI Scheme for setting up manufacturing facilities for National Programme on Advanced Chemistry Cell (ACC) Battery Storage in India, with a total manufacturing capacity of 50 Giga Watt Hour (GWh) and with an outlay of Rs.18,100 crore.

The detailed document can be accessed on: <https://eprocure.gov.in/eprocure/app> vide No: 01(05)/2019-AE1 (16587)

Deputy Director, MHI

MHI has already notified PLI Scheme for Automobiles and Auto components <https://dih.nic.in/> depy 18/10/11/000102/122

3 PLY CORRUGATION UNIT FOR LEASE @ BANGALORE

Plant: Highspeed Fully Automatic 3ply Corrugation and Box making unit with All Quality Testing & Material Handling equipment.

Shed: Premium quality 35000 sqft. high roofed Industrial Shed with ample open space and parking, complete with office, fencing, borewell, water storage facility, sewerage, room for an artesian etc.

Location: In an Industrial suburb, close to National Highway with abundant availability of housing, workforce and transport.

Contact / write: 8304078230 / leascartonunit@gmail.com

SHARDA CROPCHEM LIMITED

CIN: L51909MH2004PLC145007

Registered Office: 2nd Floor, Prime Business Park, Dashrathl Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(INR In Lakhs)

Particulars	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)	Half year ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter ended September 30, 2020 (Unaudited)
Total Income from Operations	64,278.03	126,545.72	42,476.21
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	4,151.28	10,796.13	3,022.60
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	4,151.28	10,796.13	3,022.60
Net Profit / (Loss) for the period after tax	3,202.40	7,109.14	1,907.27
Total Comprehensive Income for the period / year	3,222.24	7,597.96	1,086.57
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	157,298.46	157,298.46	135,009.12
Earnings Per Share (before and after Extraordinary Items)			
*Basic / Diluted (INR per share) (not annualised)	3.55	7.77	2.11
(Face Value per Share of INR 10/- each)			

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(INR In Lakhs)

Particulars	Quarter ended September 30, 2021 (Unaudited)	Half year ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter ended September 30, 2020 (Unaudited)
Total Income from Operations	48,326.31	100,397.78	35,476.31
Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional items)	3,051.28	11,329.58	3,727.29
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	3,051.28	11,329.58	3,727.29
Net Profit / (Loss) for the period after tax	2,169.88	7,719.72	2,557.71
Total Comprehensive Income for the period / year	2,171.55	7,723.07	2,556.95
Equity Share Capital	9,022.05	9,022.05	9,022.05
Other Equity	146,262.32	146,262.32	125,953.42
Earnings Per Share (before and after Extraordinary Items)			
*Basic / Diluted (INR per share) (not annualised)	2.41	8.56	2.83
(Face value per Share of INR 10/- each)			

Notes:

The aforesaid Unaudited Consolidated Financial Results and unaudited Standalone Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 26, 2021.

The above is an extract of the detailed form of the Unaudited Consolidated Financial Results and Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 is available on the website of the Stock Exchanges www.sebindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.shardacropchem.com.

MAHA MUMBAI METRO OPERATION CORPORATION LTD
(A Government of Maharashtra PSU)

4th Floor, NMTTRI Building, Adjoining New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Website : www.mmrda.maharashtra.gov.in

TENDER NOTICE

Maha Mumbai Metro Operation Corporation Limited (MMMOCL) invites Open e-Tenders from eligible Bidders for the following work:

Supply of skilled and experienced manpower and maintenance of Civil Engineering structures and Viaduct & Bridges for Metro Lines 2A & 7 and Charkop Metro Depot.

Estimated value of work: **Rs.1,09,10,210/-**

Completion period of Work: **One year, Extensible by one more year based on discretion of MMOCL and if contractor is performing satisfactorily.**

Cost of Tender Document: Interested bidders have to make online payment of INR 5000/- (inclusive of all taxes) non-refundable as Tender Processing Fee, using online payment gateway during bid preparation using **Bank Card Credit Card** Net banking for the contract package.

From 27.10.2021 (at 11.00 hours) to 25.11.2021 (up to 11.00 hours) on e-tendering portal <https://etendermmrda.maharashtra.gov.in> for above work.

Last Date & Time of Submission: **25.11.2021 up to 11.00 hours.**

Date & Time of Opening of Envelop A & B: **26.11.2021 at 15.01 hours.**

Date & Time of Opening of Envelop C: **Date to be advised later.**

Tenders are requested to note that tender is being invited through e-procurement. Tender documents can be obtained online from MMRDA e-Tendering Portal: <https://etendermmrda.maharashtra.gov.in>. For detailed information and subsequent Addendum/ Corrigendum (if any), please log on to above e-Tendering Portal.

For any additional information & help for uploading & downloading the e-Tender, please contact MMRDA's e-tendering service desk at the following address: etendersupport@mmrda.maharashtra.gov.in or call on 022-26597445.

In case of any query / clarifications, tenders are requested to contact Shri Dipak Kawale, DGM (Givc) at his email: dgmcv@mmmoocl.co.in

Date : 27.10.2021
Place : Mumbai

Sd/-
GM (Maintenance)
MMMOCL

For Sharda Cropchem Limited
R. V. Bhatia
Chairman & Managing Director
(DIN : 00136568)

